

महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिल्याबाबत

(१) २११०६ (०६-०८-२०१५). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या नियमित गणवेश योजनेतील बुलढाणा जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थ्यांसह राज्यातील लाखो विद्यार्थी शैक्षणिक सत्र २०१४-१५ मध्ये वंचित राहिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने आवश्यक वित्तीय तरतूद वेळेवर उपलब्ध करून न दिल्याने विद्यार्थ्यांवर शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश संच न दिल्याने गणवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली काय व त्यामध्ये काय निष्पन्न झाले, त्यानुसार शैक्षणिक सत्र २०१५-१६ करीता शासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-११-२०१७) :(१) व (२) हे खरे आहे. अपुऱ्या निधीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील राज्य योजनेसाठी पात्र ४९५३७ विद्यार्थ्यांपैकी १६०८५ विद्यार्थ्यांना एक गणवेश देता आला नाही.

(३) राज्य योजनेच्या प्रतिगणवेश दरात वाढ करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

संत नामदेव महाराज माध्यमिक विद्यालय, पानशेवडी (ता.कंधार, जि.नांदेड) या शाळेच्या गैरकारभाराबाबत

(२) २२६६४ (१६-०८-२०१५). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संत नामदेव महाराज माध्यमिक विद्यालय, पानशेवडी (ता.कंधार, जि.नांदेड) या शाळेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करून कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देण्यासह मनमानीपणे नियुक्त्या करणे इ. संदर्भात चौकशी करून मुख्याध्यापक व संस्था चालकांवर कारवाई करण्याची मागणी एका राजकीय पक्षाच्या तालुका प्रमुख, कंधार यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दिनांक २४ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीवरून दिनांक ११ फेब्रुवारी, २०१५ रोजी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कंधार यांनी चौकशी समिती प्रमुख म्हणून चौकशी करतेवेळी संस्था चालकाशी संगनमत करून शाळेतील कर्मचाऱ्यांची तक्रार व म्हणणे ऐकून घेता प्रकरणाची चौकशी बंद केल्याप्रकरणी गट शिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त शाळेमध्ये कार्यरत असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना कालबद्ध/वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याच्या दृष्टीने नियमाप्रमाणे योग्य कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबत शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद, नांदेड, यांनी दिनांक ३ डिसेंबर, २०१३ रोजी सदर शाळेच्या मुख्याध्यापकास पत्राव्दारे सूचना देवूनसुद्धा जाणीवपूर्वक अहवाल पाठवित नसल्याप्रकरणी मुख्याध्यापकासही निलंबित करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार संबंधित दोषींवर पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवालाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही आयुक्त (शिक्षण), पुणे यांचे स्तरावरून करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्रात असणाऱ्या केंद्रीय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात

छत्रपती शिवरायांचा इतिहास समाविष्ट करण्याबाबत

(३) ४९९५९ (२५-०५-२०१६). श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करण्याची अभिनंदनीय कृती शालेय शिक्षण मंत्री यांनी माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, त्याचप्रमाणे केंद्रशासनाच्या एनसीईआरटीच्या इयत्ता ७ वी, १० वी

आणि १२ वीच्या अभ्यासक्रमात योग्य तो बदल करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय आणि अन्य राष्ट्रपुरुषांचा सविस्तर इतिहास समाविष्ट करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रत्येक राज्यशासनाला केंद्रशासनाच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के बदल करून स्थानिक इतिहास वा माहिती समाविष्ट करण्याचा अधिकार असतो, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गोवा राज्य शासनाने अस्मिता दाखवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाच ओळींवरून पाच पाने इतका वाढवला आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने स्वतःचा २५ टक्के इतिहास बदलण्याच्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्रात असणाऱ्या केंद्रीय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात उक्त बाब समाविष्ट करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-११-२०१७) :(१) व (२) होय.

(३) राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता ४ थी मध्ये परिसर अभ्यास भाग-२ मध्ये व इयत्ता ७ वी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ४२ खाजगी अनुदानित शाळांचे अनुदान गत दोन वर्षांपासून थकीत असल्याबाबत

(४) ५७८२२ (२२-०८-२०१६). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर), श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड), डॉ.संजय कुटे (जळगाव जामोद), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), श्री.राजू तोडसाम (अर्णी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ४२ खाजगी अनुदानित शाळांचे अनुदान गत दोन वर्षांपासून थकीत असल्याची बाब माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पालिकेच्या शाळांना शासन अनुदान देत नसल्याच्या तक्रारीवरून माहे एप्रिल २०१५ मध्ये वा त्या दरम्यान चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यात शासनाच्या वतीने दरवर्षी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात मात्र विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायता तत्वावरील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जात नाहीत, हे खरे आहे काय,

- (४) तसेच शासन मोफत पुस्तके देत असल्याने बाजारात पुस्तके विकत मिळत नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, पुस्तके बाजारात विकत मिळत नसल्याने जिल्हा परिषद महानगरपालिका, नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे खाजगी विनाअनुदान तत्वावरील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली या करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-११-२०१७) :(१) नाही.

- (२) शासन निर्णय दिनांक ७ जुलै, २०१५ नुसार महानगरपालिका व नगरपालिकांना प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
- (३) होय.
- (४) नाही.
- (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

मालाड पूर्व, मुंबई पश्चिम उपनगर येथील शाळांमध्ये अवैध उत्पन्न दाखला देऊन २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अवैधरित्या प्रवेश घेतल्याबाबत

(५) ६५६८४ (२७-०१-२०१७). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालाड पूर्व, मुंबई पश्चिम उपनगर येथील यशोधाम, लक्षधाम, गोकुळधाम आणि अंधेरीच्या सिटी इंटरनॅशनल शाळेमध्ये, अवैध उत्पन्नाचा दाखला देऊन २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के कोटयातून शाळा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या संदर्भात लोकप्रतिनिधींनी सदरहू नियमातील त्रुटी व समस्या दूर करण्यासाठी माहे जुलै २०१६ मध्ये वा त्या दरम्यान मा.मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन दिले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने या प्रकरणी चौकशी करून त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) व (२) होय.

- (३) अवैध उत्पन्नाचे दाखले सादर केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेने तात्काळ शाळेतून काढून टाकले होते.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला जिल्ह्यातील प्राचार्यांच्या असहकारामुळे विद्यार्थी
शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याबाबत**

(६) ७२४०४ (२७-०१-२०१७). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला जिल्ह्यातील प्राचार्यांच्या असहकारामुळे सुमारे ९०२२ विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामध्ये पदवीपूर्व, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश असून गत दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून हे विद्यार्थी वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन दाखल केले असून संबंधित विभागाकडे वर्गही करण्यात आलेले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, समाजकल्याण खात्याकडे विद्यार्थ्यांचे प्रस्तावही सादर करण्यात आले नसल्याने जमा केलेली रक्कम व्यपगत होईल असे शासनाने कळविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-११-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही. तथापि, शिष्यवृत्ती अर्जातील विद्यार्थ्यांकडून विविध त्रुटी वेळेत पूर्ण न झाल्याने अकोला जिल्ह्यातील ७ महाविद्यालयांनी १११४ विद्यार्थ्यांचे अर्ज विलंबाने सादर केलेले आहेत.

- (३) होय. वरीलप्रमाणे सर्व १११४ विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण विभागाकडे विलंबाने सादर केलेले आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईसह राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक
सहलीसाठी नियमावली तयार करण्याबाबत**

(७) ७४१६५ (२०-०४-२०१७). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.राजन साळवी (राजापूर), श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शालेय सहलीकरिता शासनाने जाचक परिपत्रक काढल्याने शाळा प्रशासन सहली आयोजन करण्यास टाळाटाळ करीत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, माध्यमिक शिक्षण संहितेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सहली फक्त शैक्षणिक आणि ऐतिहासिक ठिकाणी नेण्याची सूचना असतानाही मुंबईसह राज्यातील शाळांकडून शैक्षणिक सहलीच्या नावावर विद्यार्थ्यांना वॉटर पार्क, रिसोर्ट या ठिकाणी नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, गत काही वर्षांत शैक्षणिक सहली दरम्यान झालेल्या दुर्घटना आणि या सहलींसाठी शाळांकडून आकारण्यात येणारे अवाजवी शुल्क यांमुळे त्रस्त पालकांकडून या सहलींना नियमाची चौकट देण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरहू मागणीच्या अनुषंगाने शासनाने मुंबईसह राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सहलींसाठी नियमावली तयार करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-११-२०१७) : (१) नाही.

(२) अंशतः खरे आहे.

(३) नाही.

(४) शैक्षणिक सहलीच्या आयोजनाबाबत दि. २० मे, २०१७ च्या शासन निर्णयाव्दारे योग्य त्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे विभागात गायीच्या साडेपाच हजार लिटर दुधामध्ये रिफाईन
तेलाची भेसळ झाली असल्याबाबत**

(८) ७४३९४ (२०-०४-२०१७). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.संग्राम थोपटे (भोर) :

सन्माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या दुधाचे नमुने गुणवत्ता तपासणीकरिता राज्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे दिनांक १६ जानेवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त विभागात गायीच्या साडेपाच हजार लिटर दुधामध्ये रिफाईन तेलाची भेसळ झाल्याची बाब प्रयोगशाळेच्या अहवालात माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुणे विभागामध्ये अप्रमाणित दुधाबाबतच्या ३८ प्रकरणांत ६ लाख ८६ हजार ८१६ रुपये दंड वसुली करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने भेसळयुक्त दुधाची विक्री करण्याच्याविरुद्ध व उक्त अहवालातील संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०१-११-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) पुणे विभागात दि. १ एप्रिल २०१६ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत अप्रमाणित दुधाबाबतच्या ६१ प्रकरणांत न्यायनिर्णय अधिकारी, पुणे यांनी १० लाख ९१ हजार २१६ रुपयांचा दंड ठोठावला आहे.

(४) दि.१० व ११ जानेवारी २०१७ रोजी पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या दुधाचे टोलनाक्यावर २४ नमुने तपासणीसाठी घेतले त्यापैकी १६ नमुने प्रमाणित, ५ कमी दर्जाचे, व ३ नमुने मिथ्याछापाचे आढळले असून वरील ६ प्रकरणी दंडाची कार्यवाही घेणेकरीता प्रस्ताव दाखल केला आहे.

मे.श्लोक डेअरी फार्म, कवठे यमाई, ता.शिरूर, जि.पुणे या ठिकाणी छापा टाकून भेसळयुक्त ५४४८ लिटर गायीच्या दुधाचा साठा जप्त करून नष्ट केला. सदर प्रकरणी उक्त डेअरीचे मालक राजेश पांडुरंग सांडभोर यास ७५ हजार रुपये दंड ठोठावून पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल केले आहे. सदर डेअरीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे गैरवर्तणूकीबाबत

(९) ७४४०९ (२०-०४-२०१७). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या गैरवर्तणूक व गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी शासनाने दिनांक ४ जानेवारी २०१७ रोजी वा त्यासुमारास आयुक्त क्रीडा विभाग, पुणे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांनी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल व जिम्नॅस्टिक्स हॉल भाडे तत्वावर देतांना कमी दरात देऊन प्रचलित शासन नियमांचे पालन केले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त क्रीडासंकुलातील नियुक्त जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षकाकडून अल्पवयीन खेळाडूंचे लैंगिक शोषण झाल्याची बाब माहे डिसेंबर २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-११-२०१७) :(१), (२) व (३) होय.

(४) सदर प्रकरणी श्री.शेखर पाटील, तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला यांची जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन खेळाडूंचे लैंगिक शोषण प्रकरणी श्री.मुकेश तुंडलायत, जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक याच्या विरध्द मा.जिल्हाधिकारी, अकोला यांनी पोलीस कारवाई केली असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईमधील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने तसेच प्रदूषणास

जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याबाबत

(१०) ७४७३८ (०६-०५-२०१७). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईत प्रदूषणात झालेल्या वाढीमुळे निरोगी मुंबईकरांची फुफ्फुसांची कार्यक्षमता पश्चिमात्यांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी कमी झाली असून, मुंबईकरांची फुफ्फुसे योग्य प्रकारे वाढतच नसल्याचे माहे नोव्हेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान बॉम्बे रुग्णालयाच्या उरोविकार (चेस्ट मेडिसन) विभाग व पुण्याच्या चेस्ट रिसर्च फाऊंडेशनने केलेल्या सर्व्हेक्षणाला आढळून आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबईतील सुरु असलेली बांधकाम डम्पिंग ग्राऊंडमध्ये शास्त्रोक्त पध्दतीने कचऱ्याचे विघटन न करणे, हवेत घटक जाऊ नये याची खबरदारी न घेणे, डम्पिंग ग्राऊंडला लागणाऱ्या आगीमुळे वाढणारे प्रदूषण याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मुंबईतील वाढत्या प्रदूषणांमुळे दमा, क्षय आणि विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने मुंबईमधील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने तसेच प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (०६-११-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बांधकाम प्रकल्पासाठीच्या रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांकरिता दिनांक ०७.११.२०१६ रोजी अधिसूचना निर्गमित केली असून त्यानुसार सदर प्रकल्पांना पर्यावरणीय मानकांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच नागरी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २००० चे पूर्णत्वे अनुपालन न झाल्यामुळे तसेच दिनांक २८.०१.२०१६ रोजी देवनार क्षेपणभूमी येथे लागलेल्या आगीमुळे झालेल्या वायू प्रदूषणासाठी बृहन्मुंबई म.न.पा. चे उपमुख्य अभियंता, नागरी घनकचरा प्रकल्प आणि कार्यकारी अभियंता, नागरी घनकचरा प्रकल्प यांना म.प्र.नि. मंडळाने दिनांक ०१.०२.२०१६ रोजी न्यायालयीन खटला दाखल करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असून नागरी

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम, २००० चे पूर्णतः अनुपालन करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिके पाठपुरावा करण्यात येत आहे.

मुंबई शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील प्रमुख जंक्शनवर म.प्र.नि. मंडळाच्यावतीने नैरी (NEERI), व आयआयटी (IITB), मुंबई यांच्या सहयोगाने वांद्रे, घाटकोपर, भांडूप व सायन या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हवा शुध्दीकरण यंत्रणा (विंड ओगमेंटेशन आणि प्यूरिफायिंग युनिट (WAYU)) बसविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील उद्योगांच्या नियमितपणे करण्यात येणाऱ्या पाहणीच्या दरम्यान प्रदूषण नियंत्रण संयंत्रणा सुरळीतपणे कार्यान्वित असल्याची खात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत करण्यात येते. पाहणी दरम्यान दोषी आढळणाऱ्या संबंधित उद्योगांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते.

**सुधागड तालुक्यातील (जिल्हा रायगड) ३०० मुलींना मानवविकास
कार्यक्रमांतर्गत सायकलचे वाटप न झाल्याबाबत**

- (११) ७५५२५ (२०-०४-२०१७). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-
- (१) राज्यात मुलींची शिक्षणातील गळती थांबावी यासाठी शासनाने मानवविकास कार्यक्रम सुरु केला असून या योजनेतून ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थीनींना सायकल वाटप, एसटी महामंडळाची मोफत बससेवा इत्यादी सोयी-सुविधा देण्यात येत असल्याचे दिनांक ३ जानेवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सुधागड तालुक्यातील (जिल्हा रायगड) ३०० मुलींना या योजनेतून सायकली देण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे एकाही विद्यार्थीनीला या योजनेतून सायकल देण्यात आलेली नाही तसेच एका महिन्यात हा निधी संपवला नाही तर निधी पुन्हा शासनाकडे जमा होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय
- (३) असल्यास शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) :(१) होय.

(२), (३) व (४) नाही.

सुधागड तालुक्यातील २६१ मुलींना सायकलीचे वाटप करणेकरिता प्रत्येकी रु. ३०००/- प्रमाणे रु. ७,८३,०००/- एवढे अनुदान गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सुधागड पाली यांचे खाती दि. १७/०३/२०१७ रोजी RTGS द्वारे वर्ग करण्यात आले होते.

गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सुधागड पाली यांचेकडून दि. २७/०३/२०१७ रोजी सदर रक्कम १४ शाळांचे खाते क्रमांकावर RTGS द्वारे जमा करण्यात आली असून संबंधित शाळांनी त्यांचे स्तरावर एजन्सीकडून २६१ सायकली खरेदी करून त्या २६१ मुलींना वाटप करण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात ३३ हजार ४४४ वैयक्तिक वापर करणारी कुटुंबे शौचालयाविना असल्याबाबत

(१२) ७५६६४ (२०-०४-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.राहूल कुल (दौंड) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्ह्यात अदयाप ३३ हजार ४४४ वैयक्तिक वापर करणारी कुटुंबे शौचालयाविना असून त्यातील निम्मी कुटुंबे इंदापूर तालुक्यातील असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने येथील गांवे हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२३-१०-२०१७) :(१) होय.

- (२) जिल्हा परिषद मार्फत इंदापूर तालुक्याकरिता तनिष्क मेळावे, शालेय व महाविद्यालयीन रॅली, गृहभेटी, कर्मचाऱ्यांची मोटारसायकल रॅलीचे आयोजन, गावनिहाय मिटींग इ. व्दारे जाणीव व जागृती करून जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये शौचालयाची सुविधा निर्माण करून संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये ३१६०१ कुटुंबांकडे शौचालये नव्हती त्यापैकी २९३११ कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली व २२९० कुटुंबे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील गरजू, गुणवंत व होतकरू खेळाडूंना आर्थिक मदतीचा लाभ मिळण्याबाबत

(१३) ७८८८७ (२०-०४-२०१७). श्री.अजित पवार (बारामती), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक, एसीआर स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना राज्य क्रीडा विकास निधीतून मदत करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रक्रियेमुळे राज्यातील गरजू, गुणवंत व होतकरू खेळाडू शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत असून राज्यातील कुस्तीपटूंना बेलारुम ऑलिम्पिक ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणाकरिता पाठविण्यासाठी आर्थिक मदत मिळणेबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, शासनाने राज्यातील गरजू, गुणवंत व होतकरू खेळाडूंना या आर्थिक मदतीचा लाभ मिळण्याकरीता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-१०-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) अशी बाब निदर्शनास आलेली नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अंजिठा (जि.औरंगाबाद) गावातील किल्ला, पारोची कब्र, शिवणा गेट,
पुरातन सराय, घट दरवाजा यांची दुरवस्था झाल्याबाबत**

(१४) ७९६१५ (२०-०४-२०१७). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंजिठा (जि.औरंगाबाद) गावातील किल्ला, पारोची कब्र, शिवणा गेट, पुरातन सराय, घट दरवाजा यांची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने उक्त ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व विकास करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) :(१) नाही.

(२) पुरातन सराय हे राज्य संरक्षित स्मारक असून हे स्मारक जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र/९३१, दि. १६ फेब्रुवारी, १९५५ नुसार ग्रामपंचायत अजिंठा यांच्याकडे हस्तांतरीत झाले आहे. गावातील किल्ला, पारोची कब्र, शिवणा गेट, घट दरवाजा ही राज्य संरक्षित स्मारके नाहीत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**गडचिरोली जिल्ह्यातील वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनाने
धनादेशाद्वारे शुल्क घेण्यास नकार दिल्याची घटना**

(१५) ७९८५८ (२०-०४-२०१७). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली जिल्ह्यातील वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनाने धनादेशाद्वारे शुल्क घेण्यास नकार दिल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, राज्य शासनाने कॅशलेस व्यवहार करण्याचे आदेश दिले असताना तसेच शिक्षण उपसंचालकाने यासंदर्भात शिक्षणाधिका-यांना पत्र देतांना सर्व शाळांमध्ये नगदी स्वरूपात रक्कम घेण्यास निर्बंध घातले असतांनाही सेट ऑनिस हायस्कूलने धनादेशाव्दारे शुल्क घेण्यास नकार देण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी पालक शिक्षण संघाच्या सदस्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार उक्त दोषी शाळेविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-१०-२०१७) :(१) अंशतः खरे आहे.

- (२) माध्यमिक शाळेत नर्सरी, प्रायमरी व हायस्कूल असे तीन विभाग असल्यामुळे एका धनादेशाव्दारे रक्कम जमा करणे त्रासदायक होते. बँकेच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापनाने प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र बँक खाते उघडले असून माहे जानेवारी २०१७ पासून धनादेशाव्दारे रक्कम स्विकारण्यात येत आहे.
- (३) होय.
- (४) माहे जानेवारी २०१७ पासून धनादेशाव्दारे शुल्काची रक्कम स्विकारण्यात येत असल्याने चौकशी करण्यात आलेली नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी ज्या संस्थांचे पंजीकरण झालेले नाही अशा संस्थांना क्रिडा निधी देण्यात आल्याबाबत

(१६) ७९९९८ (२०-०४-२०१७). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलढाणा जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी सन २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ या वर्षांमध्ये जिल्हयातील ज्या संस्थांचे पंजीकरण झालेले नाही अशा संस्थांना क्रिडा निधी दिला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने याप्रकरणी चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-१०-२०१७) : (१) नाही, हे खरे नाही.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याबाबतच्या
शासन निर्णयात समाविष्ट केलेल्या नवीन नियमाबाबत**

(१७) ८१८५९ (२०-०४-२०१७). श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.राजन साळवी (राजापूर) :

सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याबाबतच्या शासन निर्णयात क्रीडा संघटनांच्या राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये किमान ६० टक्के जिल्हे, राज्ये सहभागी असावीत असा नवीन नियम समाविष्ट करण्यात आला आहे, हे खरे आहे काय;

(२) असल्यास, सदरहू स्पर्धांमध्ये ६० टक्के संघ सहभागी झाले नाहीत, तर ती स्पर्धा अधिकृत नसल्याने खेळाडूंचे नुकसान होणार असून ६० टक्के जिल्हे, राज्ये सहभागी झाली अथवा नाही हे पाहण्यासाठी कोणतीही यंत्रणा सद्यस्थितीत अस्तित्वात नाही, हे ही खरे आहे काय;

(३) असल्यास, सदरहू नवीन नियमाबाबत पुनर्विलोकन करून आवश्यक ते बदल करण्याबाबत शासनाकडून आजतागायत कोणती ठोस कार्यवाही केली आहे वा येत आहे;

(४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-११-२०१७) :(१) होय.

(२) नाही.

(३) सदरहू नियमामध्ये बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ओझर-धनगरवाडी (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) येथील पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याबाबत**

(१८) ८२४५८ (२०-०४-२०१७). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ओझर-धनगरवाडी (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) येथील धरणामध्ये गतवर्षी पाण्यासाठी गेलेल्या गावातील कोकरे मायलेकीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडूनही अद्याप ओझर-धनगरवाडी येथील पाण्याची समस्या दूर झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ओझर-धनगरवाडी येथील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०२-११-२०१७) :(१) अंशतः खरे आहे.

(२) धनगरवाडीची लोकसंख्या सुमारे १२० आहे. सदर वाडी उद्भवापासून १४० मीटर अधिक उंचावर असून ४ भागांमध्ये विखुरलेली आहे. तेथील भौगोलिक स्थितीचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात भाग १ व २ अशा दोन नळयोजना कार्यान्वित आहेत. आता भाग ३ व ४

साठी १४ व्या वित्त आयोगामधून ग्रामपंचायत स्तरावरून ओझर धनगरवाडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले असून, चाचणी कालावधी सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी सह इतर कर्मचारी

यांची रिक्त पदे भरणेबाबत

(१९) ८२९१९ (२०-०४-२०१७). श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी सह इतर कर्मचारी यांची पदे गत आठ महिन्या पासून रिक्त असल्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना अनेक सोयीसुविधा पासून वंचित राहावे लागत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने उपरोक्त जिल्हा क्रीडा अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्तीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-११-२०१७) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

सद्यस्थितीत जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.संजय पांडे, क्रीडा अधिकारी, वाशिम यांच्याकडे दिलेला असून रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ७६४ कुटूंब अद्यापही शौचालयाविना असल्याबाबत

(२०) ८३९७५ (२०-०४-२०१७). डॉ.राहूल पाटील (परभणी) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार १९२ कुटुंबांपैकी केवळ १ लाख १८ हजार ४२८ कुटुंबांनी शौचालय बांधले असून उर्वरित १ लाख १७ हजार ७६४ कुटूंब अद्यापही शौचालयाविना असल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाला सन २०१६-१७ या वर्षात ५३ हजार ४८४ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात असतांना केवळ २२ हजार शौचालय सदर विभागाकडून बांधण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी व जिल्हा परिषदेला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, याबाबतची सद्यःस्थिती काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०२-११-२०१७) : (१) सन २०१२ च्या सर्वेक्षणानुसार परभणी जिल्हयासाठी १,८८,६६३ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट होते, त्यापैकी १,२८,६३५ शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे.

(२) सन २०१६-१७ या वर्षात परभणी जिल्हयात एकूण ७४०५१ शौचालय बांधकाम करण्यात आले आहे.

(३) परभणी जिल्हयासाठी एकूण शौचालय बांधकामाच्या उद्दीष्टापैकी शिल्लक ६००२८ शौचालयाचे बांधकाम करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वक्फ बोर्डाच्या साहित्य खरेदी व बळकटीकरण निधीत झालेल्या अपहाराबाबत

(२१) ८४८३२ (२१-०८-२०१७). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वक्फ बोर्डाच्या साहित्य खरेदी व बळकटीकरणासाठी राज्य शासनाने सन २०१२ मध्ये मंजूर केलेल्या ३ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीमध्ये सुमारे १ कोटी रुपयांचा अपहार झाला असल्याचे माहे ऑक्टोबर २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-१०-२०१७) : (१) अंशतः खरे आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी शासनाने मंजूर केलेल्या सहाय्यक अनुदानातून २०११-१२ या आर्थिक वर्षात रु.३.८६ कोटी इतके अनुदान वक्फ मंडळाला वितरित करण्यात आले होते. सदर अनुदानातून सुमारे रु.९९ लाख इतक्या किंमतीच्या इतर साहित्याबरोबर संगणक, झेरॉक्स, फॅक्स मशीन्स इत्यादी साहित्य खरेदी करण्यात आलेले आहेत.

(२) वक्फ मंडळाकडून करण्यात आलेल्या संगणक, फॅक्स मशीन इ. खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्याकडे दि.१०.२.२०१६ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्यास अनुसरून वक्फ मंडळाने सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी चार सदस्यांचा समावेश असलेल्या समितीची नियुक्ती केली होती. सदर समितीने केलेल्या चौकशीत काही अनियमितता घडल्याचे निष्पन्न झाल्याचे वक्फ मंडळाने शासनास कळविले होते. त्यास अनुसरून सदर अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्याविषयी वक्फ मंडळाला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वक्फ मंडळाने सदर अनियमितेस जबाबदार असणारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एन.डी.पठाण आणि स्वीय सहाय्यक श्री.इफतेखारउल्ला बेग यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाणे, औरंगाबाद येथे FIR क्र.८३/२०१६ दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत मा.जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद येथे

प्र.क्र.३६०/२०१६ दाखल करण्यात आले असून मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका क्र.१०४/२०१६ दाखल करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्याकरीता बांधण्यात येत असलेल्या क्रिडा संकुलाचे
काम अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत**

(२२) ८४९९७ (२१-०८-२०१७). श्री.अमल महाडीक (कोल्हापूर दक्षिण), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्याकरीता बांधण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलाचे काम गत ९ वर्षे सुरु असून अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याची बाब माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २००९ मध्ये राज्य शासनाकडून सदर क्रिडा संकुलाच्या उभारणीस मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील शुटींग रेंज, लॉन टेनिस कोर्ट, फुटबॉल मैदान, जलतरण तलाव, खो-खो मैदान, तसेच प्रशासकीय इमारत व क्रिडा वसतिगृह यांचा समावेश आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शुटींग रेंज तसेच जलतरण तलाव अशी विविध कामे ही वाढलेल्या साहित्याच्या किंमती व प्रशासकीय दिरंगाई मुळे अपूर्ण आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर क्रिडा संकुलाच्या कामांना गती प्राप्त होवून काम लवकर पूर्ण होणेबाबत शासनाकडून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) :(१) अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) शुटींग रेंजसाठी आवश्यक फर्निचर कळंबा कारागृह, कोल्हापूर यांचेकडून खरेदी केलेले असून ते रेंजमध्ये स्थापित करण्यात येत आहे. तसेच सध्या साहित्य खरेदीसाठीच्या शिल्लक निधीतून १० मी. शुटींग रेंजचे आवश्यक साहित्य खरेदी करणेसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यामध्ये कोणीही पुरवठादार पात्र झालेला नसून फेरनिविदा काढण्याची कार्यवाही सुरु आहे. फेरनिविदेनंतर निश्चित झालेल्या पुरवठादारामार्फत साहित्य स्थापित करण्यात येणार आहे.

जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाचे ५०% काम पूर्ण झालेले आहे. उपरोक्त तलावाचे काम सुरु करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी दिनांक १९.०८.२०१७ रोजी झालेल्या बैठकीत वास्तुविशारद यांना कायमस्वरूपी ठोस उपाययोजना प्रस्ताव सादर करण्यास निर्देशित

केले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक सहाकार्याने अंतिम आराखडा तयार करून समितीच्या मान्यतेनंतर काम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

घारापुरी बेट या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीबाबत

(२३) ८५०५७ (२१-०८-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घारापुरी बेटाच्या संरक्षणाकरिता ब्रिटीश शासनाने बसविलेल्या दोन तोफांच्या देखभाली होत नसल्यामुळे या दोन्ही तोफांचे चौथरे गंजले असून दारुगोळा साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयाराच्या छताला तडे गेल्यामुळे उक्त तोफा कोसळण्याच्या स्थितीमध्ये असल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, असल्यास, त्यानुसार उक्त ऐतिहासिक वास्तूची डागडुजी व दुरुस्ती करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) सदर बेट हे भारतीय नौसेनेच्या अधिकार क्षेत्रात असून अद्यापपर्यंत दुरावस्थेसंबंधी भारतीय नौसेनेकडून कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही, असे अधिक्षण पुरातत्वविद्, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडल, मुंबई यांनी कळविले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भारताचे पहिले ऑलम्पिकवीर दिवंगत पै.खाशाबा जाधव यांच्या नावे राष्ट्रीय दर्जाचे कुस्तीसंकुल उभारण्याबाबत

(२४) ८५२९७ (२१-०८-२०१७). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भारताचे पहिले ऑलम्पिकवीर दिवंगत पै.खाशाबा जाधव यांच्या नावे राष्ट्रीय दर्जाचे कुस्तीसंकुल उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक संस्थेने दिनांक ३१ मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, प्रश्नोक्त भाग (१) बाबत केलेल्या मागणीचे स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) गोळेश्वर, ता.कराड, जि.सातारा येथे ऑलिम्पिकवीर स्वर्गीय पै.खाशाबा जाधव यांचे नांवे राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारणेबाबत.

(३) गोळेश्वर, ता.कराड, जि.सातारा येथे ऑलिम्पिकवीर स्वर्गीय पै.खाशाबा जाधव यांचे नांवे राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारणेबाबत दिनांक ३१ जुलै, २०१७ रोजी मा.मंत्री महोदयांकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत क्रीडा संकुल अद्यावत सुविधासह रु.१००.०० लक्षाच्या व्यतिरिक्त रु.२००.०० लक्षाची अतिरिक्त मागणी वित्त विभागाकडे करावी, व्यवस्थापनासाठी निविदा काढून सक्षम संस्था निवडण्यात यावी, तसेच गोळेश्वर येथील ९५ गुंठे जागा स्व.खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी ग्रामपंचायत गोळेश्वरद्वारा उपलब्ध करून देण्यात येईल असे उपस्थित प्रतिनिधीनी सांगितले, सदर जागा संकुल समितीद्वारे पाहणी करून निर्णय घ्यावा असे ठरलेले आहे. त्यानुसार अध्यक्ष, तालुका क्रीडा संकुल समिती, कराड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ सप्टेंबर, २०१७ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत गोळेश्वर ग्रामपंचायत मालकीच्या भू.क्र.२/अ मधील ९५ आर क्षेत्रात क्रीडा संकुल उभारण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर जागा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सदर जागा प्राप्त झाल्यानंतर तालुका क्रीडा संकुल समिती, कराड द्वारा रु.३००.०० लक्ष मर्यादेत सुधारित प्रस्ताव मान्यता व निधी मागणीसाठी आगामी राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीमध्ये सादर करण्याचे प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जिल्हा परिषद, नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये
संगणकाची सुविधा उपलब्ध नसल्याबाबत**

(२५) ८५६५८ (२३-०८-२०१७). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १ लाख ७ हजार ६११ शाळांपैकी ४३ हजार ४३० शाळांमध्ये संगणकाची सुविधा उपलब्ध नसल्याची बाब माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून 'डिजिटल इंडीया' करण्याचा उपक्रम राबविण्यात आला असून त्याकरीता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढण्याकरीता व माहिती तंत्रज्ञानात भर पडण्याकरीता संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

(३) व (४) शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढण्याकरीता व माहिती तंत्रज्ञानात भर पडण्याकरीता डिजीटल शाळेची निर्मिती करण्यात येत आहेत. तसेच संगणक सुविधा विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी लोकसहभागतातून / लोकप्रतिनिधीमार्फत साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

राज्यातील शाळा डिजीटल करण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये सर्व शिक्षा अभियान योजनेतून राज्यातील १९८९ शासकीय उच्च प्राथमिक शाळांसाठी एकूण रु.१७०८.१९ लक्ष निधी शाळा व्यवस्थापन समितीला उपलब्ध करून देण्यात आला.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणाळे व गोमाशी (ता.सुधागड, जि.रायगड) येथील प्राचीन
बौद्धकालिन लेण्याची दुरवस्था झाल्याबाबत**

(२६) ८६१४२ (२१-०८-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणाळे व गोमाशी (ता.सुधागड, जि.रायगड) येथील प्राचीन बौद्धकालिन लेण्याची अत्यंत दुरवस्था झाल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त लेण्याची डागडुजी करण्याची मागणी पुरातत्व खात्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार लेण्याच्या डागडुजीसंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) प्रस्तुत लेण्या ह्या भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून त्यांनी कळविल्यानुसार हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**येवला (जि.नाशिक) तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नवीन
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याबाबत**

- (२७) ८६२८१ (२१-०८-२०१७). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) येवला (जि.नाशिक) तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नांदूरमध्यमेश्वर एक्सप्रेस कॅनॉल मधून नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याकरिता पूर्ण व्यवहार्यता अहवाल तयार करून शासनास सादर करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ रोजी व दिनांक १२ मे २०१७ रोजी वा त्यासुमारास मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रश्नोक्त पूर्णव्यवहार्यता अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त मागणीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. बबनराव लोणीकर (३०-१०-२०१७) : (१) होय.
- (२) व (३) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, नाशिक यांचा तपासणी अहवाल शासनास प्राप्त झाला असून, लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या गावांचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा-२ मध्ये करण्याची बाब तपासण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड किल्ल्यावरील वाघ दरवाजाचे अवशेष नष्ट होत असून
३२ जात पाणी साठ्याकडे होत असलेले दुर्लक्ष**

- (२८) ८६८८२ (२१-०८-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) रायगड किल्ल्यावरील वाघ दरवाजाचे अवशेष नष्ट होत असून किल्ल्यावरील ३२ जात पाणी साठ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत पुरातत्व विभागाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुसार उक्त किल्ल्याच्या विकास आराखड्यांमध्ये या स्त्रोतांना उर्जितावस्था देण्याकरिता व वाघ दरवाजाचे जतन करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, याबाबतची सद्यःस्थिती काय आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

रायगड किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई मंडल, सायन यांच्या अखत्यारीत आहे.

(३) रायगड किल्ल्यावरील पाणी साठ्यांच्या संवर्धनाकरीता महाराष्ट्र शासनाने रायगड किल्ल्यावरील विकास प्रकल्प अहवाल तयार केला असून सदरहू विकास प्रकल्प अहवाल महासंचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, नवी दिल्ली यांच्या मान्यतेकरिता सादर करण्यात आले असून सादर केलेल्या अहवालास मान्यता मिळण्याची प्रतीक्षा भा.पु.स. कार्यालय करत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सेनगाव (जि. हिंगोली) क्रिडा संकूलाचा निधी लातूर येथील क्रिडा संकूलाला वळविल्याबाबत

(२९) ८६८९१ (२१-०८-२०१७). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सेनगाव (जि.हिंगोली) क्रिडा संकूलाचा २५ लाख रुपयांचा निधी जागा उपलब्ध न झाल्यामुळे लातूर येथील क्रिडा संकूलाला वळविला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, क्रिडापटूंची गैरसोय लक्षात घेता शासनाने उक्त निधी लातूरकडे देण्याऐवजी हिंगोली क्रिडा संकूलाच्या वापराकरिता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हिंगोली तालुका क्रीडा संकुलासाठी स.नं.६१ मधील १ हे. ५३ आर जागा प्राप्त झालेली असून रु.३८६.७० लक्षाचे अंदाजपत्रक व आराखडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगोली यांनी तयार केले आहेत. सदर अंदाजपत्रक व आराखडे क्रीडा संचालनालयास दिनांक २१ ऑगस्ट, २०१७ च्या पत्रान्वये प्राप्त झालेले आहेत. उपरोक्त अंदाजपत्रक व आराखडे तालुका क्रीडा संकुल समितीस प्राप्त होण्याच्या आधी सेनगांव, जि.हिंगोली तालुक्याचा अखर्चित निधी शासन निर्णय दिनांक १७ मार्च, २०१७ अन्वये औसा (जि.लातूर) तालुका क्रीडा संकुलास वर्ग करण्यात आलेला आहे. तालुका क्रीडा संकुल, हिंगोलीचे अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता व प्रचलित नियमानुसार शासन देय अनुदानासाठी आगामी राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीमध्ये सादर करण्याचे प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**देवळाणे (जि.नाशिक) येथील हेमांडपंथी मंदीर, साल्हेर व साल्हेर, मुल्हेर
या शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन करण्याबाबत**

(३०) ८६९६० (२१-०८-२०१७). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बागलाण विधानसभा मतदार संघातील (जि.नाशिक) देवळाणे येथील हेमांडपंथी मंदीर, साल्हेर व मुल्हेर या शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन व्हावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मा.शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे गत दोन वर्षांपासून तसेच दिनांक २० मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदनाद्वारे मागणी केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार मागणीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) सटाणा तालुक्यातील महादेव मंदिर, देवळाणा या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन-दुरुस्तीचे काम १२ व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून करण्यात आले आहे. तसेच साल्हेर व मुल्हेर या किल्ल्यांच्या जतन-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बुलडाणा जिल्हयातील श्री क्षेत्र बुधनेश्वर येथील प्राचीन हेमांडपंती मंदिराच्या दुरुवस्थेबाबत

(३१) ८६९९२ (२१-०८-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा जिल्हयातील पैनगंगा नदीचे उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र बुधनेश्वर येथील प्राचीन हेमांडपंती मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे माहे मे,२०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार सदर पौराणिक व ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) सदर स्मारक राज्य संरक्षित स्मारक नाही. या स्मारकाची पाहणी या विभागाच्या अधिपत्याखालील सहायक संचालक, नागपूर यांचेद्वारे करण्यात आली असून प्रत्यक्ष पाहणीत सदर मंदिराच्या जुन्या बांधकामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले असल्याचे आढळून आले आहे. सबब हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या योग्यतेचे नसल्याचे आढळून आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमची झालेली दुरवस्था

(३२) ८७३८० (२१-०८-२०१७). श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट, रणजी क्रिकेटचे सामने होत असून मैदानाची अत्यंत दयनिय अवस्था झालेली असल्याने तसेच क्रिकेटची खेळपट्टीच त्या ठिकाणी दिसत नसून पूर्ण मैदानच खेळण्यायोग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत वारंवार संबंधीत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही या मैदानाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, शासनाने उक्त मैदान पुर्ववत करून क्रिकेटच्या खेळपट्टीसह सुस्थितीत आणण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

- (२) व (३) हे खरे नाही.
- (४) सदरस्थितीत क्रिकेट खेळपट्टीवर इतर खेळाचे खेळाडू येवू नयेत याकरिता बॅराकेटिंग बसविण्याची कार्यवाही सुरु असून मैदानही दुरुस्त करण्याची कार्यवाही चालु आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

श्रीगोंदा (जिल्हा अहमदनगर) येथील क्रीडा संकुलाची झालेली दुरवस्था

(३३) ८७७१० (२१-०८-२०१७). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) श्रीगोंदा (जिल्हा अहमदनगर) येथील क्रीडा संकुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने पाहणी केली आहे काय, तदनुसार सदर क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) शासन निर्णय दिनांक २९.०२.२०१६ मधील तरतुदीनुसार मा.आमदार तथा अध्यक्ष महोदयांनी तालुका क्रीडा संकुलाच्या देखभाली करिता केअर टेकर नियुक्तीबाबत सुचित केले होते. त्याअनुषंगाने तालुका क्रीडा संकुलाच्या दिनांक ०२.०१.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये वरील

विषयावर चर्चा होऊन केअर टेकर नियुक्त करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला व त्यानुसार मा.आमदार तथा अध्यक्ष महोदयांनी शिफारस केलेल्या शेख महम्मद बाबा अल्पसंख्याक व मागासवर्गीय विकास मंडळ, श्रीगोंदा या सामाजिक संस्थेस संकुल चालविण्यास देणेकामी सर्वकर्ष चर्चा करून संबंधित संस्थेस तुरंत एक वर्षासाठी म्हणजेच दिनांक ३१.१२.२०१७ पर्यंत प्रतिमाह रु.५००/- दराने प्रायोगिक तत्वावर सद्यस्थितीत संकुल ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीत वापरण्यास देणेबाबत सर्वानुमते परवानगी देण्यात आली. तसेच संस्थेने संकुलाची स्वच्छता करून ते खेळाडू व नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे असे सुचित करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगांव (जि.नाशिक) येथील भुईकोट किल्याची देखभाल, संरक्षण व डागडुजी करण्याबाबत

(३४) ८८२४० (२१-०८-२०१७). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) येथील भुईकोट किल्याच्या देखभाल, संरक्षण व डागडुजीकडे शासन व पुरातत्व विभाग तसेच संबंधित महानगरपालिका दुर्लक्ष करित असल्याने या किल्ल्याच्या बुरुजावरच अतिक्रमणधारकांनी पक्की घरे बांधली असल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त ठिकाणचे नागरिक गत अनेक वर्षांपासून सदरहू किल्ला ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित करावे तसेच पर्यटन विकासासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी करित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार बुरुजावर अतिक्रमण करणाऱ्यांवर व मागणीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) किल्ला व किल्ला परिसरातील अतिक्रमण काढण्याबाबत महसूल व वन विभाग, मंत्रालय यांच्या परिपत्रकान्वये आयुक्त, मालेगाव, म.न.पा. यांच्या सहकार्याने कार्यवाही करण्याबाबत सहायक संचालक, नाशिक यांना आदेश देण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात मराठी चित्रपटांना पुरेशा प्रमाणामध्ये सिनेमागृहे उपलब्ध होण्याबाबत

(३५) ८८२४९ (२१-०८-२०१७). श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात मराठी सिनेमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन अनुदान देते त्यामुळे मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मराठी चित्रपटांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असली तरी सदर चित्रपटांना पुरेशा प्रमाणात सिनेमागृह उपलब्ध होत नसल्याची तक्रार या क्षेत्रातील निर्मात्यांची आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच मराठी भाषा व संस्कृती प्रगल्भ होण्यासाठी मोठमोठ्या शहरात नाट्यगृहाच्या धर्तीवर सिनेमागृहाची निर्मिती व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार पुरेशा प्रमाणात सिनेमागृहे उपलब्ध होण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-११-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) होय.

या योजनेमुळे मराठी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये वाढ झालेली आहे. परंतु या चित्रपटांना पुरेशी सिनेमागृहे उपलब्ध होत नाहीत. तसेच चित्रपटगृहांची निर्मिती व त्या निर्मितीमधील अडचणी सोडविण्याची मागणी करण्यात येत असून गृह विभाग, नगर विकास विभाग, महसूल विभाग, उद्योग विभाग यांचेकडे कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील गोरेगाव (पूर्व), दादासाहेब फाळके चित्रनगरीत महामंडळातील रिक्त असलेली पदे

(३६) ८९१२९ (२१-०८-२०१७). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील गोरेगाव (पूर्व) दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळातील अनेक वर्षांपासून रिक्त असलेले व्यवस्थापकीय संचालक, सह व्य. संचालक, मुख्य सुरक्षा अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांना दिनांक २४ मार्च, २०१७ रोजी वा त्यासुमारास दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, येथील सुरक्षा अधिकारी यांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देवून गैरप्रकार केल्याप्रकरणी त्यांचे विरुद्ध कारवाई करण्याची मागणीही सदर निवेदनात केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार सदरहू निवेदनातील मागणीवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-११-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील व्यवस्थापकीय संचालक व सह व्यवस्थापकीय संचालक, ही पदे भरण्यात आली आहेत. मुख्य सुरक्षा अधिकारी हे पद भरण्याबाबत महामंडळाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच सदर निवेदनाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महामंडळास देण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या स्तरावर याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत

(३७) ८९३७२ (२३-०८-२०१७). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत राज्यातील प्राथमिक/माध्यमिक, अनुदानित/ विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के निकषानुसार विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राबविणे बंधनकारक असूनही शाळांच्या व्यवस्थापनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या तक्रारी माहे मे, २०१७ मध्ये शासनास प्राप्त झाल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षणाचा अधिकार अंतर्गत (आरटीईच्या) एकूण १ लाख २० हजार ५४३ जागांपैकी ५६ हजार ५०२ इतकेच प्रवेश झालेले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, औरंगाबाद अशा काही जिल्ह्यांमध्ये तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रवेश झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार शिक्षण हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) राज्यात एकूण १ लाख २० हजार ८२२ जागांपैकी ६३८७२ एवढे प्रवेश झाले आहेत.

(३) हे अंशतः खरे आहे.

पुणे जिल्ह्यात ७० टक्के प्रवेश झाले असून, औरंगाबाद जिल्ह्यात ५४ टक्के प्रवेश झाले आहेत.

(४) शासन निर्णय दिनांक १०/०१/२०१७ अन्वये राज्यात २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर शहरात (जि.सोलापूर) एका यंत्रमाग कामगाराने मोरछाप पिवळा रंग पिऊन आत्महत्या केली असल्याबाबत

(३८) ८९६९० (२१-०८-२०१७). **कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) :** सन्माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर शहरात (जि.सोलापूर) एका यंत्रमाग कामगाराने मोरछाप पिवळा रंग पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना दिनांक २१ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास घडली तसेच आतापर्यंत ८ जणांनी पिवळ्या रंगाचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यापैकी दोन महिलांचा मृत्यू झाला असून काहीजण उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल झाले असल्याचे माहे जून, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील मोरछाप पिवळा रंग हा शहरातील प्रत्येक दुकानात नाममात्र किंमतीला मिळत असून त्याची सर्रास विक्री केली जात असूनही याकडे अन्न व औषध प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग १ व २ बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२६-१०-२०१७) : (१) सोलापूर शहरात ३ यंत्रमाग कामगारांनी दारूच्या नशेत मोरछाप पिवळ्या रंगाचे औषध सेवन केल्याने त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर यांच्या अकस्मात मयत नोंदवहीत करण्यात आली आहे.

(२) मोरछाप पिवळ्या रंगाची उत्पादन, विक्री तसेच साठवणूक याबाबत अन्न व औषध प्रशासन यांचेकडून कोणत्याही प्रकारचा परवाना दिला जात नाही. त्यामुळे मोरछाप पिवळ्या रंगाच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही.

(३) संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दि. ०२/०७/२०१६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिका-यांच्या मौखिक निर्देशानुसार जनतेत मोरछाप पिवळ्या रंगाच्या वापराबाबत जनजागृती व्हावी यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत अशा प्रकारचे रंग सेवन करणे मानवी आरोग्यास हानीकारक असल्याची शक्यता असते त्यामुळे अशा रंगाचे सेवन करू नये याबाबत स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात आली होती.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**शासनाने शाळेच्या उपहारगृहामध्ये बर्गर, पिझ्झा, बटाटा चीप्स सारख्या
जंक फुडवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याबाबत**

(३९) ९०३३० (२३-०८-२०१७). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने, शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती सुदृढ व निरोगी राहावी यासाठी बर्गर, पिझ्झा, बटाटा चीप्स सारख्या जंक फुडवर बंदी घालण्याचा निर्णय दिनांक ८ मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शाळेच्या उपहारगृहात, बिस्कीट, चॉकलेट, पेस्टी, न्युडल्स, पाणीपुरीसह अन्य पदार्थांची विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-१०-२०१७) : (१) व (२) हे खरे आहे.

- (३) HFSS अन्न पदार्थ शाळांच्या उपहारगृहात आढळणार नाहीत, याची दक्षता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने घेण्याचे निर्देश सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहाय्यक अभियंता पदांकरिता निवड
झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत**

(४०) ९०६४२ (२१-०८-२०१७). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहाय्यक अभियंता पदांकरिता परिक्षा होऊन तीन वर्षे झाली तरी निवड झालेल्या ६२ उमेदवारांची नियुक्ती अद्याप झालेली नसल्याची बाब माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त घटनेची चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुषंगाने उक्त पदांची नियुक्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (०२-११-२०१७) : (१) व (२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवर नियुक्तीसाठी सहाय्यक कार्यकारी अभियंता गट-अ मध्ये ३६ व सहाय्यक अभियंता श्रेणी-१ मध्ये २६ अशा एकूण शिफारस करण्यात आलेल्या ६२

उमेदवारांपैकी कागदपत्रांची पुर्तता केलेल्या एकूण ४५ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ३३ उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. ११ उमेदवार रुजू झाले नाहीत व १ उमेदवाराने राजीनामा दिला. उर्वरित १७ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी कागदपत्राची (वैद्यकीय प्रमाणपत्र/चारित्र्य पडताळणी/मुळ कागदपत्र इ.) अद्यापही पुर्तता केलेली नाही व ९ उमेदवारांनी नियुक्तीसाठी इच्छुक नसल्याचे कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जालना जिल्हयातील आयसीटी लॅब वापराविना पडून असल्याबाबत

(४१) ९०७८८ (२३-०८-२०१७). श्री.राजेश टोपे (घनसावंगी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना जिल्हयातील अनेक शाळांमध्ये तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान विषय शिकविणारे शिक्षकांची पदे पूर्णवेळ भरलेली नसल्याने तसेच ग्रामिण भागात वीजेचा प्रश्न आणि भारनियमन आदी तांत्रिक अडचणीमुळे आयसीटी लॅब वापराविना पडून आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबणाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

प्रचीतगड व महिपतगड (ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी) या गडांची झालेली दुरवस्था

(४२) ९१६२३ (२१-०८-२०१७). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) प्रचीतगड व महिपतगड (ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी) या दोन गडांची अत्यंत दुरवस्था झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गडांवर असणाऱ्या तळ्यांची अवस्था बिकट असून प्रवेशद्वार व बुरूज ढासळू लागले आहेत तसेच गडावर जाणारी शिडीही धोकादायक बनली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार सदर ऐतिहासिक गडांची देखभाल व परिसर विकास करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

(३) प्रचीतगड किल्ल्यावर तौलनिक दृष्ट्या फारच कमी अवशेष असल्यामुळे हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला नाही. महिपतगड/मैमतगड हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**भरे (ता.मुळशी, जि.पुणे) येथील तसेच शिरूर तालुक्यातील
क्रीडा संकुलाचे काम अपूर्ण असल्याबाबत**

(४३) ११७१४ (२१-०८-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राहुल कुल (दोंड), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भरे (ता.मुळशी, जि.पुणे) येथील सन २००६ मध्ये मंजूर झालेले क्रीडा संकुलाचे काम सन २०१७ पासून थांबले असून त्याची दुरुवस्था झाली असल्याचे माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका येथे सन २०१२-१३ मध्ये तालुका क्रीडा संकुल मंजूर झाले असून उक्त क्रीडा संकुलाकरिता १ कोटीचा निधीही मंजूर झाला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने यासंदर्भात चौकशी करून सदर क्रीडा संकुलास आवश्यक निधी मिळण्याबाबत तसेच क्रीडा संकुलाची उभारणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे, वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) मुळशी तालुका क्रीडा संकुल बांधकामासाठी रु.१००.०० लक्ष निधी टप्पाटप्प्याने वितरीत करण्यात आलेला असून इनडोअर हॉलचे काम झालेले आहे. सद्यस्थितीत मैदान सपाटीकरण, संरक्षक भिंत, धावनमार्ग व इनडोअर हॉलचे नुतनीकरण इ. कामाचे रु.८०.४३ लक्ष रक्कमेचे अंदाजपत्रक तयार केलेले आहे. सदर अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक ३०.०६.२०१७ रोजी तांत्रिक मान्यता दिली असून निविदा प्रक्रिया बाबतची कार्यवाही सुरु आहे.

शिरूर तालुका क्रीडा संकुल बांधकामासाठी अद्याप जागा प्राप्त नसल्याने निधी मंजूर करण्यात आलेला नाही. जागा उपलब्धतेबाबत संकुल समिती मार्फत दिनांक १९ जून, २०१७ रोजीच्या पत्रान्वये तहसिलदार यांना विनंती केली असून जागा मिळणेबाबत संकुल समिती मार्फत कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगांव जिल्ह्यात अल्पसंख्याक विकास विभागाने मंजूर केलेल्या
कामांना निधी मंजूर केला नसल्याबाबत**

(४४) १२०९२ (२१-०८-२०१७). श्री.एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर) : सन्माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगांव जिल्ह्यात सन २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षात अल्पसंख्याक विकास विभागाने अल्पसंख्याक क्षेत्रातील ग्रामीण व नागरी विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या व प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांना निधी देण्यात आलेला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, निधी उपलब्ध न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्षेत्रविकास या योजनेतर्गत जळगांव जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये एकूण रु.३० लाख, सन २०१५-१६ मध्ये एकूण रु.६,४१,७७,३१८/- आणि सन २०१६-१७ मध्ये एकूण रु.१,७०,००,०००/- इतक्या रक्कमेचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.

तसेच ग्रामीण क्षेत्रात मुलभूत /पायाभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्षेत्रविकास या योजनेतर्गत जळगांव जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये एकूण रु.३,४९,९९,६४६/- सन २०१५-१६ मध्ये एकूण रु.३,७०,००,०००/- आणि सन २०१६-१७ मध्ये रु.१,००,००,०००/- इतक्या रक्कमेचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.

(२) (३) आणि (४) प्रश्न उद्भवत नाही.

**दहिवडी (ता.माण, जि.सातारा) येथे बांधण्यात येत असलेल्या
क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याबाबत**

(४५) १३४३८ (२१-०८-२०१७). श्री.जयकुमार गोरे (माण) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दहिवडी (ता.माण, जि.सातारा) येथे बांधण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचे तसेच क्रीडा संकुलाच्या कामासाठी पुरेसा निधी सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत तसेच सदरहू कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

दौंड (जि.पुणे) तालुक्यातील गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजना मध्ये करण्याबाबत

(४६) ९३४८५ (२१-०८-२०१७). श्री.राहुल कुल (दौंड), श्री.संगम थोपटे (भोर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या धर्तीवर बंद पडलेल्या पेयजल योजना मुख्यमंत्री पेयजल योजना म्हणून सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, केडगाव, भांडगाव, यवत, पडवी, कडेठाण (ता.दौंड, जि.पुणे) येथील पाणी योजना मुख्यमंत्री पेयजल योजना मध्ये समाविष्ट करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २७ सप्टेंबर, २०१६, २५ ऑक्टोबर, २०१६, ९ नोव्हेंबर, २०१६, ६ मार्च, २०१७, व ३ जुलै, २०१७ अशी वारंवार निवेदने देऊन मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न १ व २ मधील मुख्यमंत्री पेयजल योजना आजतागयात राज्यात विभागवार किती योजना सुरु करण्यात आल्या वा किती योजनांना मंजुरी देण्यात आली वा वरील गावांचा समावेश करण्यात आला आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (३०-१०-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दि.०७.०५.२०१६ च्या शासन निर्णयान्वये राज्यात सन २०१६-१७ ते २०१९-२० या कालावधीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रामुख्याने १) नव्याने घ्यावयाच्या योजना, २) बंद असलेल्या प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन व ३) प्रादेशिक योजनांची देखभाल दुरुस्ती या ३ प्रकारात करण्यात येणार आहे.

(२) होय.

(३) सदर कार्यक्रमांतर्गत विभागवार मंजूर करण्यात आलेल्या योजनांची संख्या व एकूण किंमत खालीलप्रमाणे आहे.

नव्याने घ्यावयाच्या योजना

अ.क्र.	विभाग	मंजूर योजना	किंमत (रु.लक्ष)
१	कोकण विभाग	२६	३५९७.१०
२	पुणे विभाग	६४	२०९१३.१३
३	नाशिक विभाग	१०४	१९८११.७३

४	औरंगाबाद विभाग	९४	३१८१४.५३
५	अमरावती विभाग	४५	९७१७.७४
६	नागपूर विभाग	११०	२२१५७.११

पुनरुज्जीवित करावयाच्या प्रादेशिक योजना

अ.क्र.	विभाग	मंजूर योजना	किंमत (रु.लक्ष)
१	कोकण विभाग	०	०.००
२	पुणे विभाग	०	०.००
३	नाशिक विभाग	०२	६१८.१०
४	औरंगाबाद विभाग	०२	२०३.७८
५	अमरावती विभाग	१०	१४११.९८
६	नागपूर विभाग	०४	२३८.६७

सदर कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणा-या नळ पाणी पुरवठा योजना व त्याकरिता आवश्यक निधीची तरतूद दि.०७ मे, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये केडगाव, भांडगाव, यवत, पडवी, कडेठाण (ता.दोंड, जि.पुणे) येथील पाणी पुरवठा योजनांचा समावेश नाही.

(४) सदर कार्यक्रमांतर्गत समाविष्ट एखादी योजना काही कारणास्तव रद्द झाल्यास अन्य योजना घेण्याचे अधिकार मा.मंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता) यांचे अध्यक्षतेखालील समितीस आहेत. तथापि सदर समितीने अद्याप कोणत्याही योजना रद्द अथवा नव्याने समाविष्ट केलेल्या नाहीत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अनुदानाच्या प्रतिक्षेत असल्याबाबत

(४७) ९३५०८ (२३-०८-२०१७). श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक गत १५ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतिक्षेत असून अनेक आर्थिक अडचणींचा सामना करून उदरनिर्वाह करीत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक २० जुलै, २००९ च्या शासन निर्णयात राज्यातील २ हजार प्राथमिक व २ हजार माध्यमिक शाळांचा कायम शब्द वगळण्यात आला आहे मात्र यात कनिष्ठ महाविद्यालयांचा कोणताही उल्लेख नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील ४० टक्के कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के अनुदानावर आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात शासनाने कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनाही कायम शब्द काढून अनुदान देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे,

(५) असल्यास, यासंदर्भात शासनाने निर्णय घेऊन कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनाही कायम शब्द काढून अनुदान देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) नाही. अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना निधीच्या उपलब्धतेनुसार अनुदान अनुज्ञेय राहिल अशी तरतूद आहे. तोपर्यंत शिक्षकांना वेतन देण्याची जबाबदारी ही संबंधित संस्थेची आहे.

(२) होय.

(३), (४) व (५) कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या परवानगी आदेशातील "कायम" शब्द, शासन निर्णय दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ अन्वये वगळण्यात आला आहे. कनिष्ठ महाविद्यालये/उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनाबाबतच्या प्रस्तावांवर क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालय, मालेगाव (जि.वाशिम)

या महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यास होणारा विलंबाबत.

(४८) १४०२४ (२१-०८-२०१७). श्री.संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगाव (जि.वाशिम) येथील रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संस्थेच्या कारभाराविषयी व प्राचार्य यांच्या वर्तनाबाबत प्रशासक नेमण्याकरिता गत अनेक वर्षांपासून संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांनी आदेश देऊनही प्रशासक नेमण्यास दिरंगाई केली जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाविद्यालयातील प्राचार्याने शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचे सिध्द होऊनही त्यांचेवर कोणतीच कार्यवाही केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संस्थाचालक व प्राचार्य यांच्याबाबत स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे शैक्षणिक वातावरणावर गंभीर परिणाम होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सह.संचालक अमरावती व संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांनी दि. २३ मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास पत्रान्वये प्रशासक नेमण्याबाबत शासनास अहवाल देऊनही प्रशासक नेमण्यास दिरंगाई केली जाते, हे ही खरे आहे,

(५) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१७-१०-२०१७) : (१) खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रस्तावाची शासन स्तरावर पडताळणी करण्यात येत असल्याने विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

नंदुरबार जिल्हयाकरिता क्रीडा सुविधा निर्मितीसाठी प्रस्ताव मंजूर करणेबाबत

(४९) १४०६० (२१-०८-२०१७). श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नंदुरबार जिल्हयाकरिता क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत लॉन टेनिस सिंथेटिक मैदानाचा रु. २० लाखांचा प्रस्ताव मंजूर करणेबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना दिनांक २६ जुलै, २०१६ रोजी वा त्या सुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी मा.मंत्री महोदयांनी कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या बाल शिक्षण केंद्र, नंदुरबार संचलित सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार या संस्थेच्या लॉन टेनिस सिंथेटिक मैदान प्रस्तावाची छाननी करून त्रुटींची पूर्तता करण्याबाबत क्रीडा संचालनालयाने जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार यांना कळविले आहे. त्रुटींची पूर्तता करून घेऊन सन २०१७-१८ च्या क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेच्या प्रस्तावासोबत सदर प्रस्ताव मंजूरीस्तव सादर करण्याचे प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वरळी कोळीवाडा (मुंबई) येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या डागडुजी व सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध होण्याबाबत

(५०) १४८५२ (२१-०८-२०१७). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वरळी कोळीवाडा (मुंबई) येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या डागडुजी व सौंदर्यीकरणासाठी तसेच सभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांजकडून सातत्याने शासनाकडे केली जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू मागणीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व उक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

(२) वरळी किल्ल्याच्या जतन-दुरुस्तीचे व सुशोभीकरणाचे सर्वांगीण अंदाजपत्रक बनवण्याचे काम चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.